स्वस्ति श्रीगणेशाय नम

आशा सफूकुथि
1556
ASHA ARCHIVES

१श्रीगणेशायनमः॥ श्रीमानदादेवेनमः॥ श्रीसूर्यायनमः॥ ग्रहणमाला॥ ॥
१शाके १७७१ पूर्णिमा ३४।७ कृ ३।१३।शो ४।५३ वै ७ माघशुक्लि स्थितमर्द्ध ।१३ स्पर्श ३०
।५४ मुक्ति ३७।२० शरयाम्य १३।५८॥ ॥शाके १७७१ अमा ८।२२ पू ३ ७।७ सा ४४।२
श्र २२ फाल्गुनशुक्लि स्थितमर्द्ध २।४७ स्पर्श २।४५ मुक्ति ८।३२ शरयाम्य १७।१८॥ ॥१शा
के १७७३ पूर्णिमा ५२।७२ वि ४२।२७ श्री २२।२२ ३।१० पौष स्थितमर्द्ध ३।४२ स्पर्श ३२।३ मुक्ति ४७
४१ शरसौम्य २२।४६॥ ॥१शाके १७७४ अमा १२।२० श्रा १।१७ वा ३२।५० शु २६ आ
षाढ स्थितमर्द्ध २।३० स्पर्श १७।४३ मुक्ति २२।४३ शरसौम्य ४२६॥ ॥१शाके १७७७ पू
मा ७२।१५ पौ ७०।० लि ३४।२८ पू २२ मार्गशिर स्थितमर्द्ध २।२७ स्पर्श ५७।४८ मुक्ति

१।४३ शरयाम्य॥ १२।६॥ ॥१शाके १७७७ अमा ११।३७ मू ३७।४ ग ७।६ पू ७ पौ
ष स्थितमर्द्ध २।७३ स्पर्श ७।७३ मुक्ति १३।४७ शरयाम्य १२।७८॥ ॥१शाके १७७७ पू
मा ७८।७८ अश्वि ७।७७ लि १२।४७ शु १२ श्रावण स्थितमर्द्ध ४।२७ स्पर्श ७४।३३ मुक्ति ३।२७
शरसौम्य ४२।७७ सर्वग्रास॥ ॥१शाके १७७८ पूर्णिमा ७।८ कृ ७।८ प १७।४१ न १० कार्त्ति
क स्थितमर्द्ध ४।२२ स्पर्श ७२।४७ मुक्ति ११३० शरयाम्य २३।४७ सर्वग्रास॥ ॥१शाके १७७७ पू
मा ७११४ १३।३२ [illegible]।४७ पूर्व ७ वैशाख स्थितमर्द्ध ४।७ स्पर्श ३७।२ मुक्ति ४१।११ शर
याम्य २५।४७ सर्वग्रास॥ ॥१शाके १७७७ पूर्णिमा ३२।८ व ११।२६ शु १० कार्त्तिक स्थितमर्द्ध २।
४८ स्पर्श ७०।४८ मुक्ति ४।२४ शरसौम्य ७७।४२॥ ॥१शाके १७७२ पूर्णिमा ७३।४ पू
७२ चैत्र स्थितमर्द्ध २।७० स्पर्श ७०।३ मुक्ति ७७।७३ शरसौम्य १११।४॥ ॥१शा

का१७७१र सुमा३०।१२ १२।२३ गै१७।२८ ल्कि गर्द राड़ स्पर्श ३।२२ मुक्ति ३२।५८ लग

यामा १२।१४७॥ ॥१ शाके १७६९ समा०।१० ह१२।४० ज्ये१८।२८ लग्न २६ आश्विन

ल्कि गर्द्र २।१८ स्पर्श २१।८ मुक्ति २१।५१ लग्न यामा॥१॥७०॥ ॥शाके १७७०२ सु

५१।१० गै३०।४७ फाल्गुनी ल्कि गर्द्र ४।३० स्पर्श ४७।५४ मुक्ति ५१।५४ ल

नसोम्य २।१८ सर्वग्रास॥ ॥१ शाके १७७० समा ३।५५ पु३४।२४ प५७।४३ फाल्गुन

ल्कि गर्द्र २।५७ स्पर्श ५७।२४ मुक्ति २।१८ लग्न सोम्य १७।१४ कदाचित् दर्शनं॥ ॥

१ शाके १७७० समा ११।५११ पू०।२५ पू२७।३८ फाल्गुनी ल्कि गर्द्द २।३६ स्पर्श ५८

११७ मुक्ति ७।२७ लग्न यामा २७।१७॥ ॥१ शाके १७७१ समा ४३।८ लग५

११५ ख२२।११ ज१८ भाद्री ल्कि गर्द्द ३।२० स्पर्श ३२।४८ मुक्ति ४७।२८ लग्न या

१ शाके १७७२ समा ४१।४४ पू३५।१ भवि ५०।५० जु पौष ल्कि गर्द्र ३।३१ स्पर्श ३२।४८

मुक्ति ४७।१७ लग्न सोम्य ११३।१२॥ ॥शाके १७७४ समा ५०।२० मू१८।४२ व२७।२७

८।८ आषाढ ल्कि गर्द्र ४।२८ स्पर्श ३७।७२ मुक्ति ४४।१८ लग्न सोम्य ३२।१४ सर्वग्रास॥ ॥

शाके १७७४ समा ८।३८ ख१८ पू२७।४२ लग्न मार्गशिर ल्कि गर्द्र २।३२ स्पर्श ३।५८

मुक्ति २।१०२ लग्न सोम्य ५२।२७॥ ॥१ शाके १७७५ समा २।२ आ७।१०८०।४० मू१३ मा

घ शिर ल्कि गर्द्र ३।५७ स्पर्श २७।३७ मुक्ति ३४।२८ लग्न यामा २।४२॥ ॥१ शाके १७७७

समा २८।१० आ१२।१४ क१२।३२ मै२७ … ल्कि गर्द्र २१।१८ स्पर्श २२।४२ मुक्ति ३२

२ लग्न यामा ला ५८।१२॥ ॥शाके १७७७ समा ४।०० ध१२।१० जू७।२८ मैट

ष्ठीक्तिथिर्द्द २।४ स्पर्श लग्नयाम १५।२८॥ ॥१ शाके १७७९ सूमा ४०।३० वि ५४
३४ व ३२।५० लु ०।० वैशाखीक्तिथिर्द्द २।५२ स्पर्श ३७।२ मुक्ति ४३।२२ लग्नयाम॥ ॥शा
१७७९ सूमा ५१।४९ म्र २।५५ सि २०।५० श १० कार्त्तिकक्तिथिर्द्द २।२७ स्पर्श ४२।१८
मुक्ति ५४।१४ लग्नसौम्य १२।९।२१॥ ॥१ शाके १७७८ सूमा ५७।२८ ७।३० मा ४०।१२
१२८ आश्विनक्तिथिर्द्द ४।४ स्पर्श ५३।३५ मुक्ति १।३३ लग्नयाम ८।५ सर्वग्रस्त॥
१ शाके १७७८ सूमा ५४।३९ मु ३५।४३ सू ४७।३७ श १७ फाल्गुनक्तिथिर्द्द २।१३ स्प
र्श ५१।२३ मुक्ति ५७।४२ लग्नयाम १७।२८॥ ॥१ शाके १७८० सूमा ३५।४० म २३
।३९ सू ४२।१४ मै ट आश्विनक्तिथिर्द्द २।१५ स्पर्श ३२।२५ मुक्ति ३०।५५ लग्नसौम्य १०३
१२८॥ ॥१ शाके १७८० सूमा २५।३।१ म ५४।२७ सू ५२।३० श ७ माघीक्तिथिर्द्द ४।४०

स्पर्श २१।५ मुक्ति ३१।११ लग्नयाम ८१।५७ कदाचिद्दर्शनं॥ ॥१ शाके १७८१
सूमा ४१।१४ म्र १५।३८ सौ २५।४० श २८ आश्विनक्तिथिर्द्द ४।३० स्पर्श ३९।४४ मुक्ति ४५
।४४ लग्नयाम ४।५५ सर्वग्रस्त॥ ॥१ शाके १७८२ सूमा ४३।४२ ९।५९ प्री ५।० सू
१७ आश्विनीक्तिथिर्द्द ३।० स्पर्श ४०।४२ मुक्ति [illegible]।४२ लग्नयाम १२।५५॥ ॥१ शा
के १७८४ सूमा ११।२४ मु ३९।२९ गै ९।१८ गै ८ पौषक्तिथिर्द्द १।२२ स्पर्श २१
मुक्ति ११।५२ लग्नयाम ८१।१२॥ ॥१ शाके १७८५ सूमा ०।२२ म ४५।[illegible] सि ९।७
मै २ ष्ठीक्तिथिर्द्द ४।१४ स्पर्श ५९।१५ मुक्ति ४।४३ लग्नयाम ९४।११ सर्वग्रस्त॥ ॥
१ शाके १७८७ सूमा ५७।१३६ ४।२८ व ७।२२ व १२ आश्विनक्तिथिर्द्द ३।१२ स्पर्श
५४।१ मुक्ति ०।२५ लग्नयाम ०।२।३॥ ॥१ शाके १७८८ सूमा ३५।५८ सू २।५२ गै १५।२

वैर१ द्रीक्षित्यर्द्ध ४।३३ स्पष्ट ३।१२४ मार्कि ४०।३१ लग्न याम्य १८।०२ सर्वत्र ॥ ॥१॥ शाके
१७८८ श्रमा २२।१८ ल्वे ३।३५ मा ४८।२१ व ३४ फाल्गुनी क्षित्यर्द्ध २।१२ स्पष्ट ३३।१२ मार्कि
२१।२६ लग्न सौम्य ८।१।०१ ॥ ॥१॥ शाके १७८९ स्मा०।४७ पू २२।०० ५२।२४ ६ लं २२ ग
द्रीक्षितर्द्ध ३।३१ स्पष्ट ०।११८ मार्कि ४।१८ लग्न सौम्य २०।३० ॥ ॥१॥ शाके १७९० श्रमा ५४
२२ प०।२० प २२।१९ मै ३ ग द्रीक्षितर्द्ध २।०० स्पष्ट १०।८ मार्कि १०।०८ स नयाम्य
२।०१ ॥ ॥१॥ शाके १७९० सूमा २।५५ स्व ३।२८ श्रा ३१।०० ११ माघी क्षित्यर्द्ध ३।३० स्प
ष्ट ०२।१४ मार्कि ८।१४ लग्न सौम्य १९।३।०४ ॥ ॥१॥ शाके १७९१ सूमा ३०।... ५४ म ३ वि
१८।८ श्रुत आषाढ क्षित्यर्द्ध ३।३१ स्पष्ट ३३।१० मार्कि ३३।१२ लग्न याम्य ३३।२२ ॥ ॥
१॥ शाके १७९१ सूमा २०।२२ पू ००।३४ वि ४०।००वै पौषि क्षित्यर्द्ध ४।३१ स्पष्ट

३०।४७ मार्कि ४०।०० लग्न सौम्य ८।१।०१ सर्वत्र ॥ २०॥ ॥१॥ शाके १७९२ सूमा ०८।०
५०।०८ ने १।४० मै २८ श्रावणी क्षित्यर्द्ध ४।२२ स्पष्ट ०२।२८ मार्कि २।३३ ल
नसौम्य २०।११ सर्वत्र ॥ ॥१॥ शाके १७९२ सूमा ०१।३८ श्रा ३०।४० शु ४३।१८ शु
२४ पौषि क्षित्यर्द्ध ३।२८ स्पष्ट ४८।१० मार्कि ०।०२ लग्न याम्य २४।०॥ ॥१॥ शा
के १७९३ सूमा २०।२८ पू १४।४७ ब्र २२।० १८ आषाढि क्षित्यर्द्ध २।०८ स्पष्ट
३३।३० मार्कि ३८।२२ लग्न सौम्य १३।१।०४ ॥ ॥१॥ शाके १७९३ सूमा २।४८ श्र
१८।०० पू २८।४७ मै २८ माघि क्षित्यर्द्ध २।१८ स्पष्ट ०।४८ मार्कि १०।२० स न
याम्य ८३।२४ ॥ ॥१॥ शाके १७९४ सूमा ०२।५५ वि २९।२३ प २२।०० शु १०

वैशाष शुक्ल चंद्र २।४७ स्पर्श ५।७।२ मुक्ति २।२९ लग्न याम्य ५३।२४॥ ॥
१ शाके १७२४ ग्रमावास्या २।२९ नाडी।५१।४५ ४।२८ धृ २४ श्री शुक्ल सूर्य २।४२ स्प
र्श ३।२२ मुक्ति २।११ लग्न याम्य २१।४२॥ ॥१ शाके १७२७ पूर्णमा २२।४७ वि ४७
।३ व २२।४७ वैशाष शुक्ल चंद्र ४।३९ स्पर्श २५।१८ मुक्ति ३४।२१ लग्न या
म्य २९।४४ क्वचित दर्शन॥ ॥१ शाके १७२७ पूर्णमा ३।५।७८ ... १४९ मि १०
।७७ मी २० कार्तिक शुक्ल चंद्र ४।३० स्पर्श ३४।२८ मुक्ति ४३।२८ लग्न सोम्य ३२।३८ स
र्वग्रास॥ ॥१ शाके १७२९ पूर्णमा ४।१० ... ४४।५२ सि १७।२९ धृ १२ वैशाष शुक्ल चंद्र
२।३७ स्पर्श ३७।३२ मुक्ति ४४।४७ लग्न सोम्य॥ ॥१ शाके १७२९ ग्रमा १७।५९।९६

१८।४७।२।५२ ल २७ श्राश्विन शुक्ल चंद्र २।५८ स्पर्श २९।२७ मुक्ति ३२।३१ ल
ग्न सोम्य ८।०॥ ॥१ शाके १७२९ ग्रमा १७।५९ ... ४०।२२ ... ८।५४ मी २४ वैशाष शुक्ल
सूर्य ११।५१ स्पर्श १४।२२ मुक्ति १८।४ लग्न याम्य ७।३७॥ ॥१ शाके १७२८ पू
र्णमा ५३।७ ल ५९।२ सू २८।२२ न १२ ... शुक्ल चंद्र २।५९ स्पर्श ५०।११ मुक्ति
५९।३ लग्न सोम्य ११।२४॥ ॥१ शाके १७२८ पूर्णमा ४७।३ म २२।४२ ... ४१।३ मी १७
फाल्गुण शुक्ल चंद्र ४।२८ स्पर्श ५०।५३ मुक्ति ५२।१८ लग्न याम्य १२।१९ सर्वग्रास॥
॥ ॥१ शाके १७२८ पूर्णमा ५७।४८ ... ४७।१२ ... ८।२० ... ८ श्रावण शुक्ल चंद्र ४।२०
स्पर्श ५२।२४ मुक्ति ११।२४ लग्न सोम्य ७।४० सर्वग्रास॥ ॥१ शाके १७२८ पूर्णमा २७।४०

आशा सफूकुथि
1556
ASHA ARCHIVES

साकेसंगत १८६६ साल

आशा सफूकुथि
1.556
ASHA ARCHIVES

म ५१।३४।ल्गो०।१७ नमा घी क्लिदाई ३।४८ स्पर्श २३।५१ मुक्ति ३।३८ लग्न सोम्य
ट८।२॥ ॥ शाके १८०० पूमा०।२४।४४।२१।ल४८।४८ मै २८ श्रावणी क्लिस
र्द ३।१७ स्पर्श ५४।२ मुक्ति ३।४१ लग्न सोम्य ट८।२॥ ॥ शाके १८०१ ग्रमा ना २३।
५ पू १२।५४ ह १८।४३ ल४ श्रावणी क्लि स्पर्द १।४८ स्पर्श २४।३ मुक्ति २८।५ लग्न
याम्य १९।२८॥ ॥ शाके १८०१ पूमा ३८।५० मू०।११ ब्र ५८।३५ न १४ मार्गशिर
क्लि स्पर्द २।२२ स्पर्श ३८।१८ मुक्ति ४१।२२ लग्न याम्य ७०।५८॥ ॥ शाके १८०२ पूमा
३८।१ म् ५२।१५ शु ४०।२८ मै ट क्ष्मी क्लि स्पर्द ४।१ स्पर्श ३१।४७ मुक्ति ४०।१८ लग्न
सोम्य ५८।२० सर्वग्रास॥ ॥ शाके १८०२ पूमा ३८।२० म ५४।३२ शु २२।३२ व ३ मार्गी
व स्पर्द ४।२ स्पर्श ३१।५२ मुक्ति ४०।४१ लग्न याम्य २५।१ सर्वग्रास॥ ॥ शाके १८०३
पूमा ४०।४२ ना ४८।४२ शि २७।२० वै २१ मार्गशिर क्लि स्पर्द ३।५८ स्पर्श ३८।४८ मुक्ति
४८।३८ लग्न सोम्य ७३।५३ सर्वग्रास॥ ॥ शाके १८०४ ग्रमा २०।५८ कृ ४५।५१।ल
१।२ शु ४ क्ष्मी क्लि स्पर्द २।५३ स्पर्श २०।११ मुक्ति २५।५७ लग्न सोम्य २०।२०॥ ॥
शाके १८०८ ग्रमा २८।३० ह०।५० व्या ८।२४ व २२ वैशाखी क्लि स्पर्द ४।२३ स्पर्श २४।७
मुक्ति ३२।५३ लग्न सोम्य २२।३५ कदाचित् दर्शनं॥ ॥ शाके १८०८ पूमा ५५।१०
८४१।५०५२।२८ ल १२ आश्विना क्लि स्पर्द ४।३१ स्पर्श ५०३ मुक्ति ५२।४१ स
नयाम्य २१।४५ सर्वग्रास॥ ॥ शाके १८०७ ग्रमा ४०।१६ ३।५१ ह०।८ वै १८ चैत्र
शु क्लि स्पर्द ३।५१ स्पर्श २८।१८ मुक्ति ४२।५८ लग्न याम्य ८४।५५॥ ॥ शा

शा१८०६ पूमा ७।।१० पू १०।७७ प्री ४।३८ व १८ भरनी स्थि स्पष्ट ३।२३ स्पर्श ७।१४९
मुक्ति ७४।३६ सनयाम्य १०।७।२९॥ ॥शाके १८०७ जमा १४।३४ प ७९।२११
२१।३२ शु ४ रोहिणी स्थि स्पष्ट २।।१९ स्पर्श १२।२१ मुक्ति १४।७३ ननसोम्य ८३
२४॥ ॥शाके १८०६ पूमा ७१।४६ प ७२।३ प्री ३१।३९ ना १९ माघी स्थि स्पष्ट
४।२७ स्पर्श ७३।२ मुक्ति २।१२ सन ८।९ सर्वग्रास॥ ॥ ॥शाके १८११ जमा २३
१४ मा ७०।२७ ह ११।४८ शु १४ आषाढि स्थि स्पष्ट ०।४९ स्पर्श २७।१४ मुक्ति २९।३९
सन ८७।४९ कदाचित् दर्शनं॥ ॥शाके १८११ पूमा ७३।७१ पू ४१।९ ७।४।४६ शु
२८ आषाढि स्थि स्पष्ट ३।१९ स्पर्श ७०।२७ मुक्ति ४७।१ सनसोम्य २७।७२॥ ॥
शाके १८१२ जमा २४।२८ म २७।२७ गी ७८।३७ पे ४ आषाढी स्थि स्पष्ट २।४७ स्पर्श

२४।४६ मुक्ति ३०।१४ ननसोम्य २९।७१॥ ॥शाके १८१२ पूमा ३२।० कृ २३।४९
सि ४४।१९ वृ १२ कार्तिक स्थि स्पष्ट २।२४ स्पर्श २२।३३ मुक्ति ३४।२४ सनसोम्य १४९
।७२॥ ॥शाके १८१३ पूमा ४७।२९ वि १७।९ प १९।१७ ना २० वैशाखि स्थि स्पष्ट
४।१२ स्पर्श ४३।१ मुक्ति ७१।४६ सनयाम्य ३९।७२ सर्वग्रास॥ ॥शाके १८१३ पू
०।३७ कृ ३२।३ प ४७।७९ वै १ कार्तिक स्थि स्पष्ट ४।२८ स्पर्श ७९।१९ मुक्ति ७
।४ सनसोम्य ३४।३० सर्वग्रास॥ ॥शाके १८१४ पूमा ७८।२ स्वा १०।४६ वी ०।७८
२२ वैशाख स्थि स्पष्ट ३।४९ स्पर्श ७४।१९ मुक्ति १।४८ ननसोम्य १२।४०॥ ॥
शाके १८१४ कृ ३२।४२ अ १०।१३ सि १०।७८ न २० कार्तिकी स्थि स्पष्ट ४।२ स्पर्श
३७।१३ मुक्ति ४३।२१ नयाम्य सर्वग्रास २४।१२॥ ॥शाके १८१७ पूमा ३७।२६

४०।१७गे११।१८ष्क २ हान्तुलीक्षि स्पर्श २।१० स्पर्श ३४।१२ मुक्ति ३८।२ नन्या
म्य १२४।२०॥ ॥१शाके १८१७ पूणा ८।४० गे ३४।४२ न ११।४० अनु २४ ज्येष्ठीक्षि स्प
र्श २।४२ स्पर्श ३।३ मुक्ति ८।४३ नन्या म्य २।४२॥ ॥शाके १८१९ पूणा ४२
१७ प ३०।५४ ग ४१।४३ नु १७ हान्तुलीक्षि स्पर्श २।४० स्पर्श ४७।१७ मुक्ति ४२
४१ नन्या म्य २४।८४॥ ॥१शाके १८१९ पूणा ४२।४४ म्य ३२।२२ ने ४०।० अनु २४
पोषिक्षि स्पर्श २।२८ स्पर्श ४७।१३ मुक्ति २।२ नन्या म्य १२२।४८॥ ॥१शा
के १८१९ भणा ११।१९ उ ११।४४ व १३।४८ न १० माघीक्षि स्पर्श ३।३ स्पर्श १३।१४
मुक्ति २२।२० नन्या म्य २।२२॥ ॥१शाके १८२० पूणा ४४।४३ मुक्ति २८।४२
अ २२।२३ न १८ आषाढक्षि स्पर्श ४।१३ स्पर्श ४०।२३ मुक्ति ४८।४० सन्या

म्य ११।४२ सर्वग्रा॥ ॥१शाके १८२० पूणा ४३।४८ प २०।४८ अनु २०।४७ मी २
मार्गसिनक्षि स्पर्श ४।२० स्पर्श ४२।२८ मुक्ति ११।८ सन्या म्य २४।२३ सर्वग्रा
॥ ॥शाके १८२१ पूणा ३४।४२ मृ ४३।१७ अनु ४४।१४ ... क्षि स्पर्श ४।३१
स्पर्श ३१।१८ मुक्ति ७०।२० सन्या म्य २७।४३ सर्वग्रा॥ ॥शाके १८२१ पूणा ४४
१०।२।१८।२३ सा १४।२७ अनु १ मार्गसिनक्षि स्पर्श ४।१३ स्पर्श ४२।४१ मुक्ति
४८।२२ सन्या म्य ४३।४१ सर्वग्रा॥ ॥१शाके १८२२ पूणा ४३।२३ त्वा ४०।०सि
१२।४२ अनु २० वैशाखीक्षि स्पर्श १।४० स्पर्श ४४।४३ मुक्ति ४८।१३ सन्या म्य १२३।४२
॥ ॥१शाके १८२२ पूणा ३८।१८ श्र ४८।४१ व ३१।२४ न ११ आश्विनक्षि स्पर्श २।४२ स्पर्श
३४।२४ मुक्ति ४।११ सन्या म्य २४।१०॥ ॥१शाके १८२३ पूणा १३।३२ वि ४४।४ सी

२५।१४ पं २८ कार्त्तिकम्ति लग्नई २।४८ स्पष्ट १२।१६ नक्षि २०।७७ नक्षयाम्य २०।१०॥ ॥
२ भाकै १८२४ पूमा ४३।० वि ३२।५२ व ३।३२ भैरव चैत्रस्थिति लग्नई ४।२० स्पष्ट ४।।४० नक्षि ७०
।२० सनक्षसौम्य ३१।४३ सर्वग्र॥ ॥२ भाकै १८२४ पूमा १७।३८ स्या ४।२८ प्री २।४७ ज्यु १४ कार्त्ति
कस्थिति लग्नई १।४२ स्पष्ट १८।१३ पाकि २२।३७ नक्षसौम्य १७।४८॥ ॥२ भाकै १८२४ पूमा ३।२६
१।४३।७।७४ न १७ चैत्रस्थिति लग्नई २।७३ स्पष्ट ७३।१२ नक्षि २।३ नक्षसौम्य २।४३ कर्द
रहन्ति॥ ॥२ भाकै १८२५ पूमा ०।१० वि ३३।४२ ह ४०।३ नर २८ चैत्रस्थिति लग्नई ३।७७ स्पष्ट
३।१७ नक्षि ५।७ नक्षयाम्य ११।४३॥ ॥२ भाकै १८२५ पूमा ३७।७३ ज २४।२१ ह ४५।२८
चै २८ आश्विनस्थिति लग्नई ३।४२ स्पष्ट ३४।८ नक्षि ४८।३७ नक्षसौम्य ३।१८॥ ॥२ भाकै १८२५
पूमा १३।३ पू २०।२८ ज्यु १।४३ ह ४ चैत्रस्थिति लग्नई १।।७ स्पष्ट २०।४२ नक्षि १३।१२ नक्षयाम्य
२।१३॥ ॥२ भाकै १८२३ पूमा ४३।४० आ १।।२३ लो १।३७ न ८ पौषीस्थिति लग्नई ३।२४ स्प
ष्ट ४३।१७ नक्षि ७०।४ नक्षसौम्य १९३।३७॥ ॥२ भाकै १८२८ पूमा ३४।१३ अ ७७।८

२४७।७३ न १८ आश्विनस्थिति लग्नई ४।४० स्पष्ट २२।३२ नक्षि ३८।७२ नक्षयाम्य २।२ सर्वग्र
॥ ॥२ भाकै १८२६ पूमा १४।३७३ ७४।४१ ह ३३।४१ न १ माघस्थिति लग्नई २।७२ स्पष्ट १२।७२
नक्षि १८।२७ सनक्षसौम्य १७।११॥ ॥२ भाकै १८२८ पूमा २२।२ स्व ३४।४३ प्री १।१३ पं १३ माघस्थि
ति लग्नई ३।२८ स्पष्ट २८।३४ नक्षि २७।२२ नक्षयाम्य १२।७१॥ ॥भाकै १८३० पूमा ३३।३९
५३।७२ सा ४।२८ न० श्रावणस्थिति लग्नई १।३३ स्पष्ट ३७ नक्षि ३८।८ नक्षयाम्य १७।२१॥ ॥२ भा
कै १८३० पूमा ७२।३३ श्री ७४।४७ सि २२।१३ वैर २ माघीस्थिति लग्नई २।७२ स्पष्ट ७०।११ नक्षि ७४
७७ नक्षसौम्य १४।१२॥ ॥२ भाकै १८३२ पूमा ०।७३ क ३३।७८ पे ४।२४ व १ कार्त्तिकस्थि
तिलग्नई ४।११ स्पष्ट ७३।४७ नक्षि ७।१ नक्षयाम्य १२।१२ सर्वग्र॥ ॥२ भाकै १८३३ पूमा ८
।७२ वि १७।१४ वि २४।३ न ८ कार्त्तिकस्थिति लग्नई २।७७ स्पष्ट ३।३३ नक्षि ८।२३ नक्षसौम्य ७
२८॥ ॥ भाकै १८३४ पूमा ७५।७८ रे ३।२४ ग ४।७२ वै १२ चैत्रीस्थिति लग्नई २।४८ स्पष्ट ७२।४८ नक्षि
७१।४७ नक्षयाम्य ३।१३॥ ॥२ भाकै १८३४ पूमा ३२।७०।३४।७० स १२।४८ वैर सा ३ल

ग्रहणक्लिस्पर्द्ध४।३०स्पर्श २५।१६ मुक्ति ३४।२० नयात्प १२।४२॥ ॥१ना अंके १८३७ दना ३०
४८ ५४।१२४ ०मु ३८।१२ वे २२ ला ग्रक्लि स्पर्द्ध४।२ स्पर्श २० ।२१ मुक्ति ३४।१२ स नसोला २४।२४
१ना अंके १८३८ दना ३४।२४ ०।४२।२४ ल ३२।१२ ०।ग्रिक्लि स्पर्द्ध ३।४७ स्पर्श २०।४२ मुक्ति ३८ ०ल
नयात्प ८२।४॥ ॥१ना अंके १८३९ दना ७४।३० मू २८।४२ ३।१२।४७ आषाढ क्लि स्पर्द्ध ४।२ स्पर्श
५०।४२ मुक्ति ०।१ नयात्प २१।४ सर्वग्रा॥ ॥१ना अंके १८४१ दना ५२।१४ अ २४।५ सि १२।४४
४।२ कार्त्तिक क्लि स्पर्द्ध २।४७ स्पर्श ४४।२१ मुक्ति २।१ नयात्प १४०।२०॥ ॥१ना अंके १८४२
मा २४।५३ अ ५२।४४ २७।२४ ६।१ आश्विन क्लि स्पर्द्ध ४।२७ स्पर्श ३०।२० मुक्ति ३८।२० सन
सोत्प ३१।१७ सर्वग्रा ३२॥ ॥१ना अंके १८४३ दना ५७।३८ वे ७१।१० वा २७।२ कर २८ आश्विन
क्लि स्पर्द्ध २।४७ स्पर्श ४४।५१ मुक्ति ११।२४ नसोत्प ७४।२०॥ ॥१ना अंके १८४४ मा १२।०
४।२४ ०मु ३।१२ ८ ४ आश्विन क्लि स्पर्द्ध २।३० स्पर्श ७५० मुक्ति १२।५० नयात्प ४२
२॥ ॥१ना अंके १८४५ दना २२।१७ अ १।४७ अ ५४।१८ वृ १८ अग्रहन क्लि स्पर्द्ध ४।२२ स्पर्श ३४

२ मुक्ति ४३।४२ नसोत्प ११।३० सर्वग्रा॥ ॥१ना अंके १८४७ दना ४१।५१ अ २८।२ नसो ३५।१८
८ मा चित्र क्लि स्पर्द्ध ४।३८ स्पर्श ४१।१२ मुक्ति ७०।२२ नयात्प २४२ सर्वग्रा॥ ॥१ना अंके १८४७ दना
१२।२२ अ २।१२ सौ ५०।१८ २७ माघ क्लि स्पर्द्ध ३।२२ स्पर्श ४५ मुक्ति ५०।५४ नयात्प ०।३
॥१ना अंके १८४७ दना ३।१२७ अ ५।१७ अ ४२।१२ मो १८ श्रावण क्लि स्पर्द्ध २।४७ स्पर्श २७।४३
मुक्ति ३५।८ नसोत्प १०३।४ कदापि दृष्टिर्न॥ ॥१ना अंके १८४९ दना १८।१८ ५४।४८ ह
७।२७ माघ क्लि स्पर्द्ध १।१ स्पर्श ०।३०।३७ मुक्ति १८।५७ नयात्प २।१४० कदापि दृष्टिर्न॥ ॥१ना
अंके १८४८ दना ४३।२ अ ४७।३२ सि २१।२८ २२ मार्गशिर क्लि स्पर्द्ध ४।२ स्पर्श ३८।४४ मु
४७।४० नसोत्प ३१।४० सर्वग्रा॥ ॥१ना अंके १८५० दना १।४५ अ ०।४७ सि ३२।३२
२० फाल्गुण क्लि स्पर्द्ध ४।५ स्पर्श २७।४० मुक्ति ३४।५० नयात्प ५।१२ कदापि दृष्टिर्न॥ ॥
१ना अंके १८५० दना २२।२४ ७४।५७ सौ २१।४० वै २७ कार्त्तिक क्लि स्पर्द्ध २।५० स्पर्श २२
४२ मुक्ति २०।२२ सोत्प २२।४७॥ ॥१ना अंके १८५१ दना ०।४० म २१।४२ सौ २०।१७ क २०
वैशाख क्लि स्पर्द्ध २।५८ स्पर्श १४।५१ मुक्ति ।८।४२ नयात्प ०२।४२॥ ॥१ना अंके १८५१

…पा २५।१ स्वा ४।२७ श्री २४।२८ ऌ १४ वा॥ हि क्लि स्पर्द्ध [illegible] स २७।२३ मुक्ति २२।४७
सनयाम्ब ५७।१०॥ ॥२ आर्क १८७२ दशा ४३।१८ उ २७।२३ क्षि ५१।८ मे २० आक्लि
नासू लर्द्ध १।७५ स्पर्न ५७।७ मुक्ति ४८।७३ सनयाम्ब ३८।१३॥ ॥२ आर्क १८७३ पु
…।२८ दशा ४०।३१।१० [illegible] श्रीक्लि स्पर्द्ध ४।१७ स्पर्न ५३।१२ मुक्ति ७१।४७ स
…म्ब ३२।३० सर्वग्र॥ ॥२ आर्क १८७२ दशा ३०।३८ ३७।२३ ज्ये १२।३८ मेर [illegible]
…स्पर्द्ध २।२७ स्पर्न २७।३२ मुक्ति ३२।१२ सनसी ८७।१३॥ ॥२ आर्क १८७४ दशा
५३।२२ [illegible] ।१० पर २१ [illegible] श्रीक्लि स्पर्द्ध ४।१८ स्पर्न ३३।१३ मुक्ति ४७।३१ सनयाम्ब
७७।२२ सर्वग्र॥ ॥ आर्क १८७४ [illegible] २७।७० ४४।१० [illegible] ४०।२३ [illegible]
क्लि स्पर्द्ध २।२७ स्पर्न २७।३२ मुक्ति ३२।१२ सनयाम्ब ७४।७४॥ ॥२ आर्क १८७७ दशा
…।१८ [illegible] ७८।२३।२८ [illegible] श्रीक्लि स्पर्द्ध २।४७ स्पर्न २२।७ मुक्ति १७।४७

…पा १०।२८ [illegible] ॥१ आर्क १८७७ दशा ३८।३३ स्वा २७।३७ श्री ३।३८ प १७ मा
…स्पर्द्ध ३।२१ स्पर्न ३७।१२ मुक्ति ४८।७४ सनयाम्ब ११७॥२८॥ ॥१ आर्क
…दशा ३१।१७ [illegible]॥ ॥ संम्बत् ९६० श्रावन वदि ८ रो ४ थो जोदन ससिद्ध
…लो लिषित दिव [illegible] थना वोया॥ ॥ ॥ ॥ ॥